# KJMC FINANCIAL SERVICES LIMITED

NBFC: No. B-13.01633



February 13, 2025

To,

The Department of Corporate Services - CRD,

BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 530235

<u>Subject:</u> Newspaper Clipping of Un-audited Standalone and Consolidated Financial Results
for the quarter and nine months ended December 31, 2024

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024 has been published in "Business Standard" and "Pratahkal" on February 13, 2025.

We are enclosing the newspaper clippings of "Business Standard" and "Pratahkal" for your information and records.

Yours faithfully,

For KJMC Financial Services Limited

Khushbu Bohra

Company Secretary & Compliance Officer

M. No: A68509

Encl: As above

NOTICE All the tenders issued by SECL for procurement of Goods Works and Services are available on website of SECL http://www.secl-cil.in,CIL e-procurement portal http:// coalindiatenders.nic.in and Central Public Procurement Portal http://eprocure.gov.in In addition, procurement is also done through GeM portal http://gem.gov.in. SECL's mining services tenders are also now available on GeM portal

## JMC FINANCIAL SERVICES LIMITED

KJMC FINSER

S. No	PARTICULARS	Quarter ended 31-12-2024 (Unaudited)	Quarter ended 30-09-2024 (Unaudited)	Quarter ended 31-12-2023 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2024 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2023 (Unaudited)	Year ended 31-03-2024 (Audited)
1	Total income from operations (net)	129.87	205.22	108.19	496.89	346.88	469.33
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	1.06	111.29	36.46	172.02	113.06	137.28
3	Net Profit' (Loss) for the period before tax (after exceptional items and/or extraordinary items)	1.06	111.29	36.46	172.02	113.06	137.28
4	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extraordinary items)	0.32	70.47	25.33	123.10	82.72	90.35
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,556.37	1,680.83	767.61	5,265.43	3,364.93	3,905.83
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	NA	NA	10,316.33
8	Earning Per Share of Rs.10/-each (not annulised for the interim period) Basic : Diluted:	0.01 0.01	1.47 1.47	0.53 0.53	2.57 2.57	1.73 1.73	1.89 1.89

2. The limit of sector (casing obligations and Discibine requirements) regulations of the sector (casing obligations) and Discibine requirements of the Audit Committee and approved by the Board of Director in reading high regulations of the Audit Committee and approved by the Board of Director in reading high regulations of the Audit Committee and approved by the Board of Director in the Board of Director of the Audit Committee and approved by the Board of Director of the Audit Committee and approved by the Board of Director of the Audit Committee and approved by the Board of Director of the Audit Committee and Audi

as The full format of the quarterly financial results are available on website of Stock Exchange i.e. 3. The full format of the quarterly financial results are available on website (JRL:www.kjmcfinserv.com). The same can also be accessed by scanning the QR Code provided below. 4. The figures for the previous year/period has been regrouped/reclassified wherever necessary.

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

	NINE MONT	HS ENDE	D DECEM	(₹ in Lakhs)			
S. No	PARTICULARS	Quarter ended 31-12-2024 (Unaudited)	Quarter ended 30-09-2024 (Unaudited)	ended 31-12-2023	Nine Months ended 31-12-2024 (Unaudited)	Nine Months ended 31-12-2023 (Unaudited)	Year ended 31-03-2024 (Audited)
1	Total income from operations (net)	135.48	211.87	108.12	515.44	353.63	477.32
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items)	5.60	117.33	35.61	188.25	117.73	142.68
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional items and/or extraordinary items)	5.60	117.33	35.61	188.25	117.73	142.68
4	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extraordinary items)	4.86	76.01	24.48	138.83	87.39	95.72
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,972.18	2,243.35	950.51	6,751.18	4,168.36	4,835.6
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	478.57	478.57	478.57	478.57	478.57	478.57
7	Other Equity excluding Revaluation Reserves (as shown in the Audited Balance Sheet)	NA	NA	NA	NA	NA	12,708.99
8	Earinig Per Share of Rs10/-each (for the interim period) Basic : Diluted:	0.05 0.05	1.55 1.55		2.78 2.78	1.83	1.80

For and on behalf of Board KJMC FINANCIAL SERVICES LIMITED

### Government of India

Ministry of Finance, Department of Financial Services MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. I

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai - 400 005. Exhibit No.: 158

Next Date: 27/02/2025

...Applicant

BEFORE THE RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL, I TRANSFER RECOVERY PROCEEDING NO. 767 OF 2016

Assets Reconstruction Company (India) Ltd.

M/s Saradha Shakti Corporation & Ors. ...Defendant NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION

Whereas the Hon'ble Recovery Officer DRT I, Mumbai has issued Recovery Certificate in R.P.NO.767 of 2016 to pay the Applicant Bank / Financial Institution a Sum of Rs.1,01,87,289/- (Rupees One crore one lakh eighty seven thousand two hundred and eighty nine Only), with interest and cost,

Whereas you have not paid the amount and the undersigned has attached the under- mentioned property and ordered its Sale. You are hereby informed that 27 day of February, 2025 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrance, charge, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

### Specification of Property

a. Residential property located within Tirur Municipal Limits and described under R.S No: 114/1A. District: Malapurram, Taluka: Tirur Village: Trikkandiyur, Amsom, Krikkandiyu, Desom Thekkummuri River: Jonm, RS. No:114/1A, Extent: 1 1/4 cents. Description: South Western portion of Noottukaran Kandi Alias Thottumana Kudiyiruppa land. Measurements: East-West 79 feet, North-South: Eastern side 8ft, Western side 7 ft.

b. Cococnut garden located at Garden land, Trikandiyur, Tirur Taluka, Dits S.no.142/2, Malapuram, (Kerala). District: Malapuram, Taluka; Tirur, Village: Trikkandiyur, Amsom: Trikkandiyur, Desom: Thekkummuri, RS No:142/2, Extent: 1 Acre 9 cents. Descrption: Puranechikkada Nilam called as Kannathappadam in "A"Register, Filled up as garden land with improvements. Measurements: Tak I-Esat -West 438ft North-South 39ft; Tak II-East-West 357 fT North-South 84 Ft.

2. Residential Flat measuring about 1170 sq ft. located at D-12, Mahadev Apartments III Floor, 305, T.T.K. Road, Chennai 600018.

Given under my hand and seal of the Tribunal on this 7th day of February, 2025 at Mumbai



Mahesh Kumar

Recovery Officer, DRT-I, Mumbai. 1. M/s Saradha Shakti Corporation, a prop. concern of Late Mr. H.

1(a) Smt. Indira Shivasambhu. W/o. Late H.Sivashambhu, Adult Indian Inhabitant 1(b) M/s Bhavana Sivasambhu (Minor),

Sivashambhu, Represented by hid Legal Heirs.

D/o late H. Sivasambhu, Represented by Natural Guardian, Smt Indira Sivashambhu (Mother).

Both rresiding: No. 12, G.B. South Madras, Gas complex, Thiruvengandum Street, Mandavelli, Chennai 600 028

2. Mr. N. Moosa,

Flat No.13, 3rd Floor, St Pius "B" Co-operative Housing Ltd, Nahur Village Mulund (W) 400080.

3. Ms. Sainaba Moosa, Flat No.13, 3rd Floor, Pius "B" Co-operative Housing Ltd, Nahur Village,

Mulund (W) 400080.

4. Mr. H.Swaminathan, D-12, Mahadev Apartments, 305, Mobray's Road, Chennai 600 018.

5. M/s. Asera Finance Corporation, 17, Godown Street, Madras 600 001 **PUBLIC NOTICE** 

This is to inform that, "Anjali Pankaj Jha Pankaj Jha, has been living separately and has been acting in a manner prejudicial to the interests of her parents; and despite repeated efforts, Anjali Pankaj Jha has failed to reconcile with her parents and has shown no regard for

Pankai Kumar Jha and my wife Kalnana Pankaj Jha have decided to disown our daughter "Anjali Pankaj Jha" and exclude her from our movable and immovable properties. Now, Therefore, this Public Notice is issued to nform the public, and particularly Anjali Panka

Jha that: ) Anjali Pankaj Jha is hereby disowned by he parents and shall have no claim, right, title or interest in the movable and immovable

properties of her parents. The parents reserve the right to dispose of their properties as they deem fit, without any liability or obligation towards Anjali Panka

) Any person dealing with Anjali Pankaj Jha i respect of the said properties shall do so at their own risk and peril.

ANY CLAIMS, DEMANDS, or Rights of Anjal

Pankaj Jha in respect of any of our properties are hereby Terminated and Extinguished. We give permission and authority to Adv Deepak Thakur to take necessary legal steps to disown our daughter "Anjali Pankaj Jha" rom all the properties owned by us. Date: 10" Feb 2025

Kalpana Pankaj Jha (Mother) Pankaj Kumar Jha

IN THE COURT OF THE MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL SPECIAL DISTRICT JUDGE AT VILLLUPURAM.

M.A.C.T.0.P.No: 433/2024 Navamma @ Navammal,

Kalaiyarasi, W/o. Arul, Siyakrishnan, S/o, Sriniyasan. 4. Sathya, W/o. Ponnappan

W/o Srinivasar

Mega Freight Movers Lid S.No.41/3 Sahib Warehousing Saravali Tal Bhiwandi, DT, Thane Bhivandi BS I-MH-421 302.

... 1st Respondent. (R1) NOTICE TO 1st RESPONDENT

Please take notice that the above petitioners had filed the main OP against you and 4others for the grant of mpensation for the death of one Srinivasan in the road accident dated 08.02.2024 and the same is pending Hence you are directed to appear before the above said court on 25.02.2025 by 10.30 a.m and file your objection if any. Otherwise, the case will be decided exparte as against you and the petition will be decided on merits.

K. Balakrishnan, B.A., B.L I. Prakash, B.A.B.L. Kakkan Nagar, Vikravandi, Villupurar Dt- 605652 **Advocate for Petitioners** Place: Villupuram, Date: 12.02.2024

**JSW Holdings Limited** Regd Office: Village Vasind, Taluka Shahapur, District Thane, Thane, Maharashtra, 421604 Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the company has/have been lost/misplaced & the holder(s) of the said securities/applicants(s has/have applied to the company to issue duplicate certificate(s)

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with th company at its registered office. Within 15 days from this date, else the company will proceed o issue duplicate certificate(s) without further intimation

Names of the shareholders: Pankai Manilal Patel & Ankit Pankai Pate

(ind of securities & face value : EQ/10 Folio No. P01115 Distinctive no. from Distinctive no. to No. of securities 12248 536767 Date: 13-02-2025

# MAHAGENÇO

### **E-Tender Notice**

Pankaj Manilal Patel & Ankit Pankaj Patel

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO invites bid offers from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following O&M

S. Tender NO (Rfx No) / Descricption / Estimated Cost in N.

CIVIL / Rfx No. 3000054950 / Annual Contract for maintenance of water supply installations for quarters in colony at CSTPS, Chandrapur / Rs.6621918.63/-

MSB / Rfx No. 3000054977 (Refloated) / Disposal of hazardous waste (Waste resin, Waste glass wool, waste grease and Fire Resisting Fluid) to CHWTSDF as per Maharashtra State Govt. norms / Rs.6516150/-

Above floated tender published in MAHAGENCO online Portal For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement. mahagenco.in for (Sr. No. 01 to 02) For any query Contact No. 8554991818.

CHIEF ENGINEER (O&M) CSTPS, CHANDRAPUR

### **NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN - L65921MH 1985PLC284739, Email: nd.research@gmail.com, Website: www.nclfin. Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2024

Sr.	Particulars	Quarter	Quarter	Nine Months	Year
No.		ended	ended	ended	Ended
		31 <sup>st</sup> Dec	31 <sup>st</sup> Dec	31 <sup>st</sup> Dec	31 <sup>st</sup> March
		2024	2023	2024	2024
Ш			Un-Audited		Audited
1	Total Income from Operations (Net)	247.12	174.86	728.86	1,162.90
2	Net Profit / (Loss) for the period (before	(52.06)	140.61	(77.18)	198.7
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(52.06)	140.61	(77.18)	198.7
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(38.30)	105.36	(145.73)	161.0
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(67.63)	83.22	223.20	(1,498.06
6	Paid-up Equity Share Capital	10,703.280	10,703.280	10,703.280	10,703.28
7	Face Value of Equity Shares of ₹ 1 /- each	1.000	1.000	1.000	1.00
8	Other Equity			593.67	370.4
9	Earning Per Share (before Extra-Ordinary items) for continuing and discontinued operations				
(i)	a) Basic	(0.00)	0.01	(0.01)	0.0
	b) Diluted	(0.00)	0.01	(0.01)	0,0

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results fo the quarter ended 31<sup>st</sup> Dec 2024 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of th SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ender 31<sup>st</sup> Dec 2024 is available on the Company website "www.ncflin.com" and on the Stock Exchange. vebsite i.e. www.bseindia.com

For NCL Research & Financial Services Limite

Goutam Bos Date : February 12, 2025 Managing Directo

Form No. INC-25A Advertisement to be published in the newspaper for conversion of

public company into a private company Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs Western Region, Mumbai

In the matter of the Companies Act, 2013 ("the Act"), section 14 of the Act and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014. AND
In the matter of **Nutriventia Limited** having its registered office at Unit

703-704, 7th Floor, Solaris One Premises Co-operative Society Limited NS Phadke Marg, Andheri East, Mumbai 400 069, Maharashtra, India.

Notice is hereby given to the general public that the company is intending to make an application to the Regional Director, Western Region, Mumba Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extraordinary General Meeting held on 30th January, 2025 to enable the company to give effect to such conversion. Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her/its objections supported by an affidavit stating the nature of his/her/its interest and grounds of opposition to the concerned Regional Director (The Regional Director, Western Region, Ministry of Company Affairs, Everest, 5th floor, 100, Marine lines, Mumbai – 400002), within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: For and on behalf of the Applicant

Mr. Rajat Vishal Shah (Director)

DIN 05346532

Registered office: Unit 703-704, 7th Floor, Solaris One Premises Cooperative Society Limited, NS Phadke Marg, Andheri East, Mumbai 400069 Date: 13th February, 2025

# Companies, Insight Out



Companies, Monday to Saturday

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in



# गुंतवणूकदारांच्या २४ लाख कोटी रुपयांचा सहा दिवसांत चुराडा

१२ (वार्ताहर) : भारतीय शेअर बाजार गेल्या काही नकारात्मक कामगिरी करत आहे. यामध्ये आता आणखी भर पडली असून, गेल्या सहा ट्रेडिंग सेशन्समध्ये

गुंतवणुकदारांच्या बाजार भांडवलात सुमारे २४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. यामागे परदेशी निधी बाहेर पडणे आणि जागतिक व्यापाराच्या चिंता ही प्रमुख कारणे आहेत. याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मूल्यांकनाच्या चिंता नकारात्मक दरम्यान, विश्लेषकांचा

वातावरणात भर घालत आहेत. असा विश्वास आहे की, बाजार सध्या ओव्हर सोल्ड झोनमध्ये असून, येत्या काही काळात बाजार पुन्हा सावरताना दिसेल. आज, दिवसाच्या आणि निफ्टी

सुरुवातीला, सेन्सेक्स दोन्हींमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर दोन्ही प्रमुख निर्देशांक सावरले असून, सध्या सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. दरम्यान, शेअर

Particulars

Total income from operations (net)

before tax (after Extraordinary items

Share of net profit/Loss of Investmen

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the

Net Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period

accounted using equity method

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance

Particulars

Total income from operations (net)\*

efore tax (after Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period

"Net Profit / (Loss) for the period

Share of net profit/Loss of Inves accounted using equity method

period [Comprising Profit for the

"Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)

period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

"Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹10/- each)

Date: February 12, 2025

"Equity Share Capital"

Note:

nary items) (of ₹10/- each)

period (after tax) and Other

Equity Share Capital

Sheet of previous year)

Earnings Per Share (before

Basic & Diluted:

नवी मुंबई, दि. बाजारातील नकारात्मक वातावरणात जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणुक धोरणकार डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी दिवसांपासून सातत्याने गुंतवणूकदारांनी त्यांचे लक्ष लार्ज-कॅप शेअर्सकडे वळवावे असे म्हटले आहे. ते म्हणाले, "बाजारातील सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांना मिड आणि स्मॉलकॅप शेअर्सपासून, लार्जकॅप

शेअर्सकडे वळण्याची संधी प्राप्त

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळरित्या **श्री. नारायण भाउ माळी** पलॅट क्र. १०५, पहिला मजला, श्री साई करिष्मा को-ऑप. हा. सो. लि., बी. पी. रोड, पोस्ट ऑफिसजवळ, भाईदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेचे मालक होते, श्री. नारायण भाउ माळी यांचा मृत्यू दि. १९.०९.२००७ रोजी भाईदर (पूर्व) जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथे झाला व श्रीम. जांती नारायण ळी यांचा मृत्यू दि. १४.०१.१९९४ रोजी झाला त्यांच्या मा न्यांचे कायदेशीर वारस १. श्री. शांताराम नारायण माळी (मुलगा) . श्री. अनिल नारायण माळी (मुलगा) ३. श्री. भालचंद्र नारा माळी (मुलगा) ४. श्री. दत्ताराम नारायण माळी (मुलगा) ५. श्री. मोहन नारायण माळी हे आहेत.

श्री. भालचंद्र नारायण माळी ४. श्री. मोहन नारायण माळी यांनी श्री. दत्ताराम नारायण माळी यांच्या नावे एन.ओ.सी. दिली आहे की ते वरील फ्लॉट जागेचे एकमेव च परिपूर्ण मालक आहेत. सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदीनी यादारे माझे अशील व नला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे, आक्षेप यांच्य संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वरील सटर कोणतेर्र हक, अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच अर्जदार मालमत्त्रेमध्ये कायदेशीर वारस आदी यांच्यासह योग्य पराव्यांसह सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप वा दावे गृहित धरले जाणार नाहीत. आर. जे. मिश्र

१. श्री. शांताराम नारायण माळी २. श्री. अनिल नारायण माळी

नोटरी भारत सरकार कार्यालय : १०८, भाईदया नगर, बी-बिल्डींग. गोपी महत हॉटेलजबळ, नवघर रोड, भाईदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०

झाली आहे. दरम्यान बाजारात पुन्हा तेजी येण्याची शक्यता असली तरी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) सतत होणारी विक्री याला मर्यादा घालू शकते."

जाहीर सूचना नूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील (१) <sup>:</sup> ाजेश शाह, (२) राजेश सुखलाल शाह, (३) सलोनी निमीत हा शाह, (५) तज्या सुख्याति साह, (५) तलामा निमार इ आणि (४) निला राजेश शाह हे लोक एवहरेस्ट सहकार्र निर्माण सोसायटी लिमिटेडच्या लोक एवहरेस्ट कॉफलेक्समधील आर सी सी बिल्डींग द्यारत के सी= (०१ या निवासी जागेचे मालक आहेत, जी लोकेव्हरेस्ट प्लेक्समध्ये स्थित आहे, जी जटा शंकर डोसा रोड फ्लायओव्हरजवळ, मुलुंड (पश्चिम), ०८० येथील आहे. करारांचा साखळी असा आहे (१) विक्री करार १८.१२.२००४ रोजी, (१) मे. लो हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड आणि श्री. यति निश्चित्तंत प्रमणीयाच्या त्रमयान केला गेला आणि (२ विक्री करार १६.०१.२०२५ रोजी, (१) श्री. यति लक्ष्मिचंद ममणीय आणि (१) निमीत राजेश शाह, (२ राजेश सुखलाल शाह, (३) सलोनी निमीत शाह आणि (१ निला राजेश शाह यांच्या दरम्यान केला गेला. आम्हार माहिती मिळाली आहे की, दिलेल्या पहिले मूळ विक्री कराराच्या अंशी ४ व ३० या पृष्ठांची छापील प्रत विक्री करार पहिले मूळ करार दि. १८.१२.२००४ रोजी इंडेक्स २ क्रमांक - बीडीआर-१४/००८५६/२००४ हरवलेली आह आणि शोध घेतल्यानंतरही ती सापडलेली नाही. जर कोणालाही सदर पहिले मूळ कारारांचे पृष्ट सापडल्यास

त्यांनी विक्री कराराच्या हरवलेल्या पृष्ठांची छापील प्रत सापडली असेल किंवा वरील उहुरेखित निवासी परिसराच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या विक्री, विनिमय, गहाण कर्ज, दान, विश्वास, देखभाल, ताबा, भाडेकरार, वारसा, भाडे लीव्ह व लायसन्स, धारणाधिकार वा अन्य काही असल्याम यादारे लेखी स्वरूपात संबंधित दस्तावेज गंच्यासह अघोहस्ताक्षरित यांना पत्ता कार्यालय क्र गुप्ता भवन, आर. आर. टी. रोड, गणात्रा हॉस्पिटलजवळ मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०००८० येथे सदर सूचनेच्य प्रसिद्धी तारखेपासून १४ (चौंदा) दिवसांच्या कालावधीच्य आत सचित करावे अन्यथा कोणतेही दावे असल्यास अधित्यागीत मानले जातील/ परित्यागीत मानले जातील

सही/ दिनांक: १३.०२.२०२५ जेठवा जिगीशा अश्वी

1 महावितरण

ई-निविदा सूचना

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत

स्थापत्य विभाग, महावितरण कल्याण कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध प्रकारच्या स्थापत्य कामाकरिता ई – निविदा क्र – २११, २१२, २१३, २१४, २१५ २१६, २१७ व २१८ (२०२४-२५) अश्या एकूण आठ निविदा महावितरण कंपनीच्य <u>www.mahadiscom.in</u> या e-Tender च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर निविदा विक्रीसाठी **दि.१३.०२.२०२५ पासून ते** दि.१९.०२.२०२५ पर्यंत उपलब्ध राहतील व निविदा भरण्याची अंतिम तारीख दि.२०.०२.२०२५ ला दुपारी १२.०० वाजेपर्यंत आहे. निविदेच्या आवृतीत / तारखा / इ. कोणताही बदल झाल्यास शुद्धिपत्रक यापुढे आमच्या वेबसाईटवर

**SVA India Limited** 

162 - C, Mittal Tower, Nariman Point, Mumbai – 400 021

CIN: L51909MH1981PLC281775

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2024

Quarter ended

31/12/2024 30/9/2024 31/12/2023

-5.62

-5.62

-5.62

330.26

-0.17

EXTRACT OF UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2024

31/12/2024 30/9/2024 31/12/2023

11.27

-5.62

-5.62

39.07

330.26

December 31, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements

Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the quarter and Nine Month ended on December 31, 2024

are available on the Stock Exchange's websites: www.bseindia.com and on the Company's website: www.svaindia.com

Un-audited) (Un-audited)

-31.41

-31.37

-31.37

330.26

-0.95

Consolidated

(Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited)

240.39

149.17

149.17

223.76

330.26

17.65

-31.41

-31.37

19.04

330.26

(Un-audited)

155.19

330.26

155.19

155.19

330.26

कार्यकारी अभियंता (स्था), स्थापत्य विभाग कल्याण

(Rs. in Lakh Except EPS

Year Ende

(Audited

260

-9.03

-9.45

-9.45

330.26

-0.29

-9.4

-9.4

330.26

Nine Months ended

240.39

149.17

149.17

330.26

31/12/2024 31/12/2023 31/12/2024

59.15

-76.35

-76.81

-76.81

330.26

-2.33

Nine Months ended Year Ende

31/12/2024 31/12/2023 31/12/2024

59.15

-76.35

-76.81

129.29

330.26

ANGEL ONE LIMITED

Regd. Off: 601, 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri East. Mumbai - 400093 SEBI Registration No (Stock Broker): INZ000161534

**PUBLIC NOTICE** 

NAME OF SB/AP Trade Name of SB/AP NSE Regd Address Of Sb/Ap Reg. No. Shop No.10, F Wing, Mahalaxmi Co Housing Society Pandurang Budhkar Marg Next To Paragon Office Harsh Subhashchandra Harsh Subhashchandra AP0397 Worli Mumbai City 400030 Maharashtra

This is to inform/confirm that we have discontinued our Business Relations with the above mentioned Authorized Persons. Clients and General Public are warned against Dealing in with them in his/their capacity as our Authorized Persons and we hereby confirm that we will not be liable in any manner for any consequence of such dealings/deals. Clients are requested to contact our centralized desk 022-3355 1111/4218/5454 or email us to support@angelbroking.com In case of any queries, investors are requested to inform Angel One Limited within 15 days from the date of issuing this notice

For ANGEL ONE LTD Date: 13.02.2025 Place: Maharashtra Authorised Signatory

### SHAREKHAN LIMITED Member of National Stock Exchange of India Ltd. - Trade I.D.10733

Member of Bombay Stock Exchange Ltd.-Clg. No.748 Member of Multi Commodity Exchange of India Limited (MCX) - Member ID - 56125 SEBI Regn. No. - INZ000171337

The Ruby, 18th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028 PH. No. 022-67502000 NOTICE

This is to inform that we have initiated the process of cancellation of our below Authorised Person **Authorised Perse** AP BSE - AP0107480154016 Dated 08-04-Asmita Jitesh Office-1401, Fairmount, Plot No. 4 to Asmita Patel Jitesh 6, Sec-17, Sanpada, Navi Mumbai 2016

(M-Crop) Ta. Thane, Dt. Thane-NSE - AP2069093601 Dated 06-04-2016 MCX- 105089 Dated 12-12-2016 400705 Please note that above mention Authorised Person is no longer associated ed with us. Any person henceforth dealing with above mention Authorised Person should do so at their own risk, Sharekhan Ltd shall not be liable for any dealing with him. In case of any queries Investors are requested to inform Sharekhan Ltd within 15 days from the date of issuing this

> For Sharekhan Ltd. Director/Authorised Signatory

> > निविदा

निविदा सूचना **महा** वितरण पात्र असणाऱ्या निविदाकारांची निविदा खालील कामासाठी मागविण्यात येत आहे. निविदा क्र./अंदाजपत्रक रक्कम/निविदा रक्कम/निविदा प्रपत्र विषय निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख

उघडण्याची तारीख अअ/ठानामं/तां.वि./नि-१९/२०२४-२५/रु.१००० (+जी.एस.टी) 08 03 2026 08.03.2024 ठाणे नागरी मंडळ अंतर्गत एक वर्षासाठी १०० के. व्ही. ए. क्षमतेपेक्षा जास्त नादुरुस्त १५.०० Hrs १६.०० Hrs वितरण रोहित्राच्या दरुस्तीची कामे करण्याकरीता नवीन कंत्राटदाराकडून इनिविदा मागविण्यात येत आहे अअ/ठानामं/तां.वि./नि-२०/२०२४-२५/रु.१००० (+जी.एस.टी) 08.03.2024 ०१.०३.२०२५ ठाणे नागरी मंडळ अंतर्गत एक वर्षासाठी १०० के. व्ही. ए. क्षमतेपेक्षा जास्त नादुरुस्त वितरण रोहित्राच्या दरुस्तीची कामे करण्याकरीता नियमित कंत्राटदाराकडन इनिविदा मागविण्यात येत आहे

महावितरणच्या संकेतस्थळावर (<u>www.mahadiscom.in</u>) सदर निविदाचे प्रपत्र दि. १२.०२.२०२५ पासून उपलब्ध आहे. सदर निविदा **ई–टेडंरिंग पध्दतीने** (ऑनलाईन) **दि.०१.०३.२०२५ रोजी १५.०० पर्यंत** स्विकारण्यात येतील. अधि माहितीसाठी कार्यकारी अभियंता (प्र), महावितरण, ठाणे ना. मंडल, ठाणे यांच्याशी ८८७९६२५००५ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

अधिक्षक अभियंता (ठानामं)

केनरा बैंक Canara Bank 📣

मुंबई विद्याविहार (६७५८) :

-दकान क्र. १६, नीलकंठ कॉर्पोरेट पार्क, किरोळ रोड, विद्या विहार स्टेशनजवळ, घाटकोपर पश्चिम, एस ओ, महाराष्ट्र ४०० ०८६.

लॉकर भाडे एरीअर्स व दंड तथा लॉकर ब्रेक करिता मागणी सूचना खुली सूचना

(भाडेधारकाद्वारे लॉकरचे भाडे प्रदान करण्यास कसूर केली असल्यामुळे)

पत्र पाठविले होते व खालील निर्देशित शाखा येथे कॅनरा बँक (ई-सिडिकेट बँकची शाखा समाविष्ट) जर तुम्ही कंत्राट पुन:चालू करण्यास इच्छुक नसल्यास तुम्हाला रॅट एरीअर्स चे प्रदान पूर्ण करून लॉकर सरेख करण्याचा भाडे कंत्राट पुन्हा चालू करण्याकरिता आमच्या विनंतीवर अनुपालन म्हणून सूचना पाठविली होती. संबंधित शाखोने आधीच वैयक्तिक पत्र/ सूचना ॲकनोलेङ्जमेट ड्यु (एडी) लॉकर धारक/एलओए यांना नवीन उपलब्ध पत्यावर आमच्या बँक अहवाल अनुसार लॉकर रेटचे एरीअर्स कपातची विनंती करण्या पाठवले होते.

सदर सूचनेच्या अनुसार लॉकर धारक/ एलओए यांनी लॉकर भाडे एरीअर्स यांची कपात न करण्यास शाखोला संपर्क साधला आहे. आम्ही त्यामुळे तुम्हाला विनंती करत आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत लॉकर सरेंडर वा भाडे कंत्राट रिन्यु करावा. कृपया नोद घ्यावी की तुम्ही असे करण्यास कसूर केल्यास तुमचे लॉकर तोडण्यात येईल व बँक कार्यालय येथे उघडण्यात येईल व जर लॉकर तोडणे त्या दिवशी शक्य नसल्यास कोणत्याही सोयीस्कर दिवशी तुम्हाला सचना पाठवून प्रक्रिया करण्यात येईल.

अनु. क्र.	नाव	पत्ता	लॉकर क्रमांक	लॉकर क्रमांक	शाखा नाव/ दूरध्वनी क्रमांक	थकित रक्कम /अंतिम कार्यचलन
٤.		८०२ सफल हाईट्स, मिती बाग, मैत्री पार्क, चेंबूर, मुंबई ४०० ०७१.	५०८२६०१ ०००१२०२	२८९	विद्या विहार ८८०५७६००८३	६१२५/ अहवाल नही हैं
۶.		५/१७ शेल कॉलनी, राजावाडी, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०० ०७७	१२३००७ ७५७७७७	2	विद्या विहार ८८०५७६००८३	४५१३/२१/०१/२०१७

दिनांक : १३.०२.२०२५

सही/- शाखा व्यवस्थापव

<u>Short e-Tender Notice</u>

### MAHAVITA

e- Tender offers are invited from eligible/registered and reputed firm/contractor/agencies

for following works under Kalyan Circle-II. Sale period of

Sr. No.	Particular of Work		EMD in Rs.	Tender Fee Rs.	Tender / Submission due date ONLINE ONLY
1.	SE/KC-II/ Tech/T/F Repairing /T-18/ 2025-26	Empanelment of Regular Agencies for Repairing of various capacities up to 100 KVA failed Distribution Transformers In Kalyan Circle-II of Kalyan Zone.	10000/-	Rs. 1000/- 18% GST	From 12.02.2025 to 03.03.2025 up to 15.00 Hrs.
2.	SE/KC-II/ Tech/T/F Repairing /T-19/ 2025-26	Empanelment of New Agencies for Repairing of various capacities upto 100 KVA failed Distribution Transformers In Kalyan Circle-II of Kalyan Zone.	10000/-	Rs. 1000/- 18% GST	From 12.02.2025 to 03.03.2025 up to 15.00 Hrs.
3.	SE/KC-II/ Tech/T/F Repairing /T-20/ 2025-26	Empanelment of Regular Agencies for Repairing of various capacities above 100 KVA failed Distribution Transformers In Kalyan Circle-II of Kalyan Zone.	10000/-	Rs. 1000/- 18% GST	From 12.02.2025 to 03.03.2025 up to 15.00 Hrs.
4.	SE/KC-II/ Tech/T/F Repairing /T-21/ 2025-26	Empanelment of New Agencies for Repairing of various capacities upto 100 KVA failed Distribution Transformers in Kalyan Circle-II of Kalyan Zone.	10000/-	Rs. 1000/- 18% GST	From 12.02.2025 to 03.03.2025 up to 15.00 Hrs.

The bidders are requested to get registered for e-tendering procedure.

Contact Person - Executive Engineer (Adm).

Tel No. - 0251-2328283-Ext No- 302, Mob: EE (Adm) 8879626969, DY.EE.(Purchase) 8879626976

Add: M.S.E.D.Co. Ltd, Kalyan –II circle (O&M), Tejashree, Third floor, Kalyan (W) - 421 301 Email - sekalyan2@gmail.com

Website - www.mahadiscom.in

Superintending Engineer O&M Kalyan Circle II

सुचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील **श्री. सचिन श्रीपा**र **नार्वेकर** राहणार फ्लॅट क. १०८. १ ला मजला. बिल्डींग क के/६, न्यु हरी ओम सीएचएस लि., एमएमआरडीए कॉलनी, कांजूर मार्ग पश्चिम मुंबई ४०० ०७८ येथील रहिवासी आहेत त्यांची आई दिवंगत सनिता श्रीपात नार्वेकर हे फ्लंट क १०८, १ ला मजला, बिल्डींग क्र. के/६, न्यु हरी ओम सीएचएस लि., एमएमआरडीए कॉलनी, कांजूर मार्ग पश्चिम मुंबई ४०० ०७८ येथील मालमत्तेचे परिपूर्ण मालक होते त्यांचा मृत्यु दि. १७.१०.२०१९ रोजी मुंबई (मयत) येथे झाला व त्यांचे वडील दिवंगत श्री. श्री**पात भिकाजी नावेंक**र यांचा मृत्यू दि. १३.०६.१९९१ रोजी झाला, त्यांच्या मागे १ श्रीम. विनीता वामन वैद्य (उर्फ नाव सुलभा श्रीपात नार्वेकर) २. श्री. संतोष श्रीपात नार्वेकर ३. श्रीम. सुचिता मिलींद साळुंखे (उर्फ नावे सुचिता श्रीपात नार्वेकर) व ४. माझे अशील श्री. सचिन श्रीपात नार्वेकर हे केवळ मयत यांचे कायदेशीर वारस आहेत व मयत मालमत्तेचे वारस असल्याच दावा केला आहे अर्थात सदर फ्लॅट क्र. १०८ व कायदेर्श बारस यांनी रिलीज करार सिरीयल केआरएल-३-१००९-२०२५ दि. १६.०१.२०२५ आंतर्गत **श्री. सचिन श्रीपात नार्वेकर** यांच्या नावे रिलीज केले

सर्व बॅक्स, वित्तीय संस्था, व्यक्ती आदी यांनी याद्वारे माडे अशील व मला वा त्यांचे काउन्सेल यांना कोणतेही दावे काही असल्यास तसेच दावे, आक्षेप कोणाही व्यक्तींचे अर्जदा मालमत्तेमध्ये कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध काही असल्यास कायदेशीर वारस/ रिलीज करार आदी सदर वनेच्या तास्खोपासून ७ दिवसांच्या आत योग्य पुर सचित करावे अन्यथा आक्षेप वा दावे गहित धरले जाणा-

सुशील पाल (वकील उच्च न्यायालय) . कार्यालय : जय श्री सदन १ ला मजला, रूम क्र. २, जुन नगरदास रोड अंधेरी पूर्व मुं<del>ब</del>ई ४०० ०६९ मो. ब्र



By order of the Board

For SVA India Limite

( Abhinav Gupta)

DIN: 02313375

रोज मर्क लिमिटेड सीआयप्न: L93190MH1985PLC035078

नोदणीकृत कार्यालय: १५/बी/४, न्यु सायन सीएचएस एसआयईएस कॉलेज, डी मार्ट च्या मागे, सायन पश्चिम मुंबई ४०० ०२२. दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

	(रु. लाखात प्रात शंअर डाटा वगळता)									
39	. तपशील	स्थायी				एकत्रित				
क्र		तिमाही अखेर		नउ महिने		तिमाही अखेर		नउ महिने अखेर		
$\parallel$		३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	
		(अलेखापरीक्षित)								
۶	कामकाजातून एकूण महसूल (निव्वळ)	१४६.०८	६१.००	२०७.६०	१२०.९०	२९८.९१	६१.००	४४०.९६	१२०.९०	
2	कर पूर्व व अतिविशेष बाबी पूर्व निव्वळ नफा	3.48	(३६.६१)	(२२.३६)	(१२८.९५)	४५.०२	(३६.६१)	८.९१	(१२८.९५)	
3	कर पश्चात निव्बळ नफा	११.०९	(३६.५९)	(१५.६५)	(१२८.९३)	₹४.७४	(३६.५९)	१०.६०	(१२८.९३)	
Х	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	११.०९	(३६.५९)	(१५.६५)	(१२८.९३)	₹٧.6%	(३६.५९)	१०.६०	(१२८.९३)	
۹	प्रदानित इकिटी भाग भांडवल									
	(रु. १०/- प्रति शेअरचे दर्शनी मूल्य)	406.06	४२१.१५	406.06	४२१.१५	406.06	४२१.१५	406.06	४२१.१५	
ξ	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/ - प्रत्येकी)									
	ए. मूळ (रु.)	0.22	(৩১.৩)	(०.३१)	(३.०६)	6,95	(৩.८৬)	0.28	(३.०६)	
	बी. सौम्यीकृत (रु.)	0.22	(0.८७)	(०.३१)	(3.05)	69.0	(0.८७)	0.28	(३.०६)	

. वरील अलेखापरीक्षित बितीय अहबाल कंपनीचा तसेच दि. ३१ डिसेंबर, २०२४ अखेर तिमाही व नउ महिने अखेरकीता अहबाल लेखा समितीद्वारे पाहच्यात आला आहे व त्यांच्या दि. १० फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये

लक मंडळाद्वारे मंजूर केला आहे व लेखा समिती द्वारे अहवालीत केला असून सदर अहवाल सुधारित आहे. . वैधानिक लेखा अहवाल दि. ३१.१२.२०२४ अछोर तिमाही व नउ महिने अछोरकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित अहवाल मर्यादित केला आहे.

बरील कंपनी कायदा, २०१३ च्या असुच्छेद १३३ अंतर्गत बिहित भारतीय लेखा अहवाल ३४ अंतरिम उराब अहबालासह तयार केलेले कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१४ व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) सुपारण नियम, २०१३ च्या कंपनीने एकल अहवाल सेगमेट जारी केला आहे. त्यामुळे भारतीय लेखा अहवाल (आचएनडी एएस) १०८- कार्यचलन सेगमेट्स च्या आवश्यकते अनुसार सेगमेटकरिता विभिन्न आहे.

. सदर एकत्रित अहवाल खालील सबसायडरीज वर निर्धारित आहे : १. आउटरी मेडिया सल्युशन्स प्रा. लि. व २. अबाका केअर प्रा. लि. , मागील कालावर्षीची आकडेवारी ?क्बांची आकडेवारी जी वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करणकारिता/पुर-निर्धारीत करण्यात येत आहे. 5. अन्य उत्पन्न संक्षिप्त मुद्धा भांडल व विक्री करिता शेअर व म्युचुअल फंड व फिक्स्ड डियॉझिटसवरील व्याज आहे.

दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५



वैशाली पारकर कुमार संपूर्ण वेळ संचालक व सीएफओ

मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित

**सूचना** देण्यात येते की, आमचे अशील यांनी **श्री. विकासकुमार छगनलाल जैन** यांच्याकडून खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्तेच्या (सदर जागा) संबंधातील सर्व त्याचे हक, अधिकार व हितसंबंध खरेदी करण्याचे मंजूर केले आहे.

सर्व व्यक्तींनी जर सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री. अदलाबदल, हस्तांतरण, भाडेकरार, उप भाडेकरार, गहाण, भेट, वहिवाट, लीव्ह ॲन्ड लायसन्स, न्यास, वारसा, देणगी, ताबा, तारणगहाण, प्रभार, धारणाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना दस्तावेज पुरावे /पुरावे यांच्यासह त्यांचा पत्ता सी/ओ श्री. दिनेश जैन, ४१०, काकड मार्केट, ४ था मजला, ३०६, काळबादेवी रोड, मंबई ४०० ००२ येथे सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे सदर जागेमधील गृहित धरले जाणार नाहीत व अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेत काही असल्यास ते बंधनकारक नसतील व व्यवहार दाव्यांच्या संदर्भाविना पूर्ण करण्यात येतील.

वरील संदर्भित अनुसूची: पाच (०५) संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकी धारक विभिन्न शेअर क्र. ३२१ ते ३२५ (दोन्ही

समाविष्ट) धारक आवंटित सोसायटीद्वारे रामजी हाउस प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून असलेल्या नोंदणीकरण क्र. एमयूएम/डब्ल्यूसी/जीएन/(ओ)/८२६०/२००९-२०१०बीओएम/जी-एस, डब्ल्यू/एचएसजी/(टीसी)/६६५४/९२–९३ दि. १५.०४.१९९३ अंतर्गत केलेल्या मालकीहक जागा धारक युनिट क्र. बी/५०१-ए, मोजमापित अंदाजे ४१.०७ चौ. मीटर अर्थात ४४२ चौ. फूट (चटई क्षेत्रफळ) अर्थात ४९.२९ चौ. मीटर अर्थात ५३१ चौ. फूट (बिल्ट अप क्षेत्रफळ) ५ वा मजला, बी विंग, बिल्डींग रामजी हाउस म्हणून ज्ञात व सदर सोसायटी प्लॉट धारक कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ९४ धारक भुलेश्वर विभाग नोंदणीकरण जिल्हा मुंबई शहर येथील असून ३०, जांभुळवाडी, काळबादेवी रोड, मुंबई ४०० ००२ येथील सी विभाग मुंबई महानगरपालिका मंडळाच्या मर्यादेतील आहे.

दि. १३ फेब्रुवारी, २०२५

(महेंद्र सी. जैन) वकील व सॉलिसीट

हार्मोनी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड

(सीआवएन : L67120MH1994PLC288180) –४०५, ४ था मजला, ए विंग, २१५ ॲट्रीयम को–ऑपरेटिव्ह प्रीमायसेस सोसायर्ट

लिं., अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), चकाला एमआयडीसी, मुंबई, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०९३. मो. ९७६,९७९८९३२ चेबसाइट www.hcsl.co.in ईमेल: harmonycapital03@gmail.com दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता स्थायी अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र.	विवस्ण	चालू तिमाही अछोर	नऊ महिने अखेर	संबंधित ३ महिने अखेर गत वर्षाकरिता ३१.१२.२०२३			
		39.99.7078	39.97.7078				
۹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-			
२.	कालावधीकरिता निब्बळ नफा/ (तोटा) (कर, अतिबिशेष व/वा अतिविशेष बाबी पूर्व)	(१४.२७)	(४१.१५)	(०.२१)			
ş.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/चा अतिरिक्त बाबी पश्चात)	(१४.२७)	(४१.१५)	(०.२१)			
٧.	कर पश्चात कालावधीकारेता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी पश्चात)	(१४.२७)	(४१.१५)	(०,२१)			
۹.	कालाक्पीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(१४.२७)	(४१.१५)	(0.28)			
ξ.	प्रदानित इकिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	90.00€	300.09	300.09			
١ <u>٠</u> .	अन्य इक्किटी (आरक्षित (मूल्यांकन राखीव वगळता)	(१६५,९५)	(१६५.९५)	(१६५.९५)			
८.	उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. १०/ - प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकारता)						
	Hex	(o.y/)	(0.819)	(0.0019)			

.... १. वरील अहबाल दि. १.२ फेब्रुवारी, २०२५ रोजी त्यांच्या समेमच्ये आयोजित केलेल्या संचालक मंडळाड्वारे मंत्रूर केला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित व अहवालीत करण्यात आला आहे.

सामता हुर- भयादत व अस्वास्तत करण्यात आरा आह. वरील अहवास सेबी (सूची अनिवार्यता विभोचन आक्यककता) विनिवमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाख्यत तितमादी व वार्षिक लेखारपीक्षित विनीच अहवालाचा विस्तृत प्रारूप आहे. स्टॉक एक्सचेजसह संपूर्ण वार्षिक लेखारपीक्षत विनीच अहवालाचा संपूर्ण प्रारूप www.bosindia.com व कंप्मीची वेबसाहट www.bcsi.co.in वर उपलब्ध आहे.

हार्मोनी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकरिता व वृतीने जतिंदर बाग् व्यवस्थापकीय संचालक व सीएफॐ

RELIGARE | HOME !

रेलिगेअर हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कॉपोरेशन लि.

र्विधानापुर : कुअरु९१डीएल१९१३मीएलसी०५४२५९ तींडबीकृत कार्योत्तवः १४०७, १४वा मजला, विस्तीव टॉबर, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-११००१९. क्रीपोरेट कार्योत्तवः ८वा मजला, मॅनस हाऊस, ब्लॉक ए, डॉ.झा मार्ग, ओखला फेब ३, ओखला इंडस्ट्रिक्ल इस्टेट ावी दिल्ली-११००२०. वेबसाईट:www.religarehomeloans.com

ताबा सूचना ((परिशिष्ट ४) नियम ८(१)) (स्थावर मालमचेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्ष्तीकर्ता है सिम्बुग्रीटायब्रेशन अंन्ड रिकन्स्ट्रब्शन ऑफ फिनान्शियल ऑसेट्स अंन्ड एरकोसीमेट ऑ सिन्बुग्रिटी इंटरेस्ट अंन्ट, २००२ (कायदा क्र.४४/२००२) अंतर्गत **रेलिगेअर हौस्मि डेन्डलफ्नेंट फायनात्स कॉफीरान लि** (**आरल्य-बीएफगीस्त)** नेशनल हौस्मि बैनेसह नंहणीकृत हौसिंग फायनात्म बंगनी (भारतीय दिवार बैनेज्या पुर्णत: सालकीर्यो वे प्रायिक्त अफिग्री आहेत आणि सिन्बुर्ग्रिट होटर (एनकोसिन्ट) कल्स, २००२ क्या नियम ३ सहावीचता जलम १३(२५) अन्वये असलेत्या अधिकाराअंतर्गत त्यांसी हि.२६.०६.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी स्वनेत्सार **दीषक जगत सिग्** फक्त) दि.२४.०६.२०२१ रोजी पासून व्याजासह जमा करण्यास सांगण्यात आले होते

जंदार हे वर नमूद केलेलो स्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्दार व सर्वसामान्य कतस येथे सुचित करण्यात येत आहे की, ॥लील स्वाक्षरीकत्याँनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहजाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमनेचा ताबा **दि.१० फेब्रुवारी, २०२५** विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि

सदर मातमनेतर व्यवहार केलेला असत्यात लांनी **आरएवडीएक्सीए**ल गांच्याकडे सुवनेत नमुद्र केलेली रक्षम **दि. १४.०६. २००** रोजी **६.११,४६,७५६.२६/- (रुपये अकरा लाख प्रेचाब्यीस हवार सावसे छक्न आणि पैसे सम्बीस फक्त)** आर्ग

त्यावरील व्याज, इतर शुल्क जमा करावे. कायद्याच्या करुम १३ चे उपकरुम (८) दुसार कर्जदारांचे रुख वेघण्यात येत आहे की, जर कर्जदारांनी विक्री किंवा हस्ताव

कायवाच्या कठम १३ व उपकठम (८) दुसार कावायाच ठल्ल वध्यप्यात येत आह की, जर कावाराची विक्री निवाद लिलातर तारावेद्ध की कावाराची वेद्ध निवाद करनातर तारावेद्ध की आपणाती वेद्ध से एक्य प्रकाद कर कावाराचा किया निवाद करनातर तारावेद्ध की स्वाद मान्य कर कावाराचा किया हमाने कर कावाराचा किया किया हमाने किया हम

दिनांक : १०.०२.२०२५ प्राधिकृत अधिकारी

केजेएमसी फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड दणीकृत कार्यालय : १६२, अटलाटा, १६ वा मजला, नसिम पॉर्डेट, मुंबई ४०००२२ दूर, क्र. +९१ २२-रीआचएन : L65100MH1988PLC047873 वेबसाइट : www.kjmcfinserv.com ई-मेल : investor

३१ डिसेंबर, २०२४ रोजी अखेर तिमाही व नऊमहिने अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा साराश

लगातून एकूण उत्पन्न (निव्बळ \$ \$.738 (कर पूर्व, अतिविशेष वाबी व/वा अतिरिक्त वाबी पूर्व) 222.2 \$157.03 135.7/ \$\$3.0E १११.२९ ₹३७.२८ 38.88 \$157.00 ₹₹3.0E कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नका (अतिविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पश्चात) पश्चात कालावधीकरिता वि 0,3 24,33 १२३,१ 90.30 150.8 62.153 कालावधीकरेता एकूण सर्वसमावेश उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट म (कर प्रश्नात) व अन्य सर्वसमावेशक उत्प १,५५६.३। 3,560.6 ३,३६४.९३ प्रदानित इकिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य V36.40 806.46 V36.43 8156,415 856.40 806.9 १०/ - प्रत्येकी) राखीव मूल्यांका बगळता अन्य इक्रिटी (लेखापरीक्षत ताळेबंदामध्ये निर्देशित) 0.388.33 उत्पन्न प्रति शेअर ६. १०/ - प्रत्येर्क (अंतरिम कालावधीकरिता वर्षिकी नाही) 128

4: चरील अहवाल अलेखागरीक्षित स्थावी विलीव अहवालाचा विस्तृत प्रारूप ३१ डिसेंबर, २०२४ अखेर तिमाही व नउ महिने अखेक्तीला ्सर्येक एक्सचेज सह दाखल सेबी (सूची अमिवार्वता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विमियम ३३

अंगति आहे. वित्तीय अहबाल लेखा समिती द्वरं पाहण्यात आला आहे व मर्यादित आहे व संचालक मंडळादूरे दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित समेमध्ये मर्योदित कंप्मीच्या लेखारांत्रिक वित्तीय अहबाताचा साराज आहे. सदा अहबाल मर्योदित अहबाल महाम वैधानिक लेखारांत्रिक टांक एक्सचेज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर व कंपमीची वेब्साइट www.kimchserv.com वर उपलब्ध आहे. सदा गत अकडेबारी चाल वर्ष/कालावयीच्या संबंधात पुन्हेमियोतित, आवश्यक आहे. ३१ डिसेबर, २०२४ रोजी अखेर तिमाही य नव महिने अखेरकाता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहबाल (ह. लाखात)

वर्ष अखेर नातून एकूण उत्पन्न (निव्बळ) (कर पूर्व, अतिविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पूर्व) 4.8 ११७.३३ 34.58 366.3 \$86.63 13.585 कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नका/ (तोटा) (अतिविज्ञेष बाबी व/वा अतिरिक्त ₹¥₹,⊊¢ 4,8 ११७.३३ ₹66.₹ \$ \$ (b. lb\$ बाबी पशात) कर पश्चात कालावधीकरिता निव्वद्ध नमा (अतिविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पश्चात) 94.15 87.8 158.0 38.86 \$36.63 65.39 कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समृविष्ट नफा 8,858,8 2,283,3 €,1948,86 8,886,38 ¥3,234,8 (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्प मूल्यांकन राखीच वगळता अन्य इकिटी (लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित) 9.3006.99

पर वर्षान अलेखारांकित स्थापी वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूप ३१ दिसंबर २०१४ अध्येर तिमाही व नत्र महिने अध्येक्तहैता रुटीक एक्सचेब सह राखल संबी (सूची अनिवासीता व वियोधन आवरणकता) विनिम्मन २०१५ च्या विनिम्म ३३ अंतर्गत आहे. वित्तीय अहवाल नेषणा समित्री द्वार पाष्ट्रमात आला आहे व म्याचित आहे व संवालक मंद्रकादहरें हैं. १९ गोवलेंबर, २०२५ रोजी आमोजित समेमच्ये मर्वाहित कंपमीच्या लेखारांकित वित्तीय अहवालाचा सारांत आहे. अहवाल मर्चाहित अहवाल स्वाही वेपाल लेखारांकित लेखारीका एकसचेब अर्थात बीएसई लिमिटेड www.breindia.com वर व अमाजन सम्बन्ध स्थापन स्थापन स्थापन सेवानिक लेखासरीक्षित स्टॉक एक्सचंत्र अथात व करनीची बेबमाइट www.kjm.dfnrerv.com वर जलक्ष उन्हों. सदर गत अकडेवारी चालू वर्ष/कालावयीच्या संक्षात पुनः निर्धारित, अवश्यक आहे. «श्यक्त केलेएमसी कावना

estor.finance@kjmc.com

3,60